



दु.क्र.०२०-२४४७६९३८

Email-curriculumdept@maa.ac.in

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०

जा.क्र . राशौसंप्रपत्त /अविवि/ २५ % पाठ्यक्रम /२०२१ / *eeC*

दि. १२.०३.२०२१.

प्रति,

- १) विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)
- २) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
- ३) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, (सर्व)
- ४) शिक्षण निरीक्षक (दक्षिण /उत्तर /पश्चिम) बृहन्मुंबई
- ५) शिक्षण प्रमुख /शिक्षणाधिकारी /प्रशासनाधिकारी /महानगरपालिका, नगरपालिका (सर्व).

विषय - शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी इयत्ता १२ वी पंजाबी , इयत्ता ९ वी व १० वी रशियन व तसेच इयत्ता १० वी कार्यांशिक्षण (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी) २५ % कमी करण्यात आलेल्या पाठ्यक्रमाबाबत...

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इयत्ता १२ वी पंजाबी, इयत्ता ९ वी व १० वी रशियन व इयत्ता १० वी कार्यांशिक्षण (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी या विषयांचा २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे.

२५% कमी करण्यात आलेल्या पाठ्यक्रमांची इयत्तानिहाय यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. सदर यादी आपल्या अखत्यारीतील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा प्रमुख, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी व पालक यांच्या निर्दर्शनास आणून द्यावी.

सोबत : . २५% कमी करण्यात आलेल्या पाठ्यक्रमांची यादी.

(दिनकर टेमकर)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत माहितीस्तव सादर -

१. संचालक, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे.
२. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे.

Punjabi 12th

out of 100%

- 25%.

~~Syllabi~~

Poems: — ਸਾਹਮਿਕ ਕਾਵਿ

1. ਥੁੰਬ ਜਿੰਦੂ
2. ਹੀਰ ਜਿੰਦੂ ਰਹੂ, 3. ਤਾਂ ਦੀਵਾ
- ਪੰਜਾਬੋਚਾਈ, 4. ਟੀਰੇਸ਼ਦੀਨ ਬੁਰਵਾ, 5. ਟੀਰੇਸ਼ਦੀ
- ਬੁਰਵਾ 6. ਥੁੰਬ ਜਿੰਦੂ, 7. ਕੌਰ ਲਾਲ ਫੁਰਹਾਰੀ
8. ਚਾਵਾ ਚਲਵਿਤ, 9. ਚ੍ਰੀਤ ਮਿੰਦੂ
10. ਤਾਂ ਪਰਿਭੇਗ ਜਿੰਦੂ।

ਨਾਨਾ ਚੀਤੀਆਂ: 1. ਛੁੱਕੀਦਾ ਹੁੰਡ

2. ਬਣਾਅ - ਆਤਮ - ਪਿਤਾ ।
3. ਚਾਲੂ ਜੀ ਦਾ ਫਿੱਕ ਹੋਰ - ਹਿਆਹਾ ।
4. ਮੇਰਾ ਪੱਕਾ ਪਿੱਗਾ ਘਰ ।
5. ਸਾਪਈ ਜੋਤ ਦੇ ਗਿਰੇ ਆਏ ।

ਖਾਲੀ ਕੋਈ ਭਾਗ - 2)

1. ਸਾਹਿਬ - ਰੂਪ
2. ਛੂਦ
3. ਸਾਂਕੀਰਤ
4. ਝੂੰ ਰੂਮ ।

— 25 % Syllabus

Bhupinder kaur

G N Khalsa college
matunga.

3/4/2021
8-3-29

Reduction of Content in Russian textbooks for Standards IX and X

Sr. No	Regular Academic Year	For Academic Year 2020-2021-only In COVID-19 Pandemic Situation
1	<p>* For Entire Course (100 Marks) 'Russian' textbook for English speaking students by V.N.Wagner,Yu.G.Ovsienko Upto Lesson Nos. 1 to 30 (30 Lessons) Marks : 100 (80 Written +20 Oral)</p>	<p>* For Entire Course (100 Marks) Russian textbook for English speaking Students by V.N.Wagner,Yu.G.Ovsienko Upto Lesson Nos. 1 to 23 (23 Lessons) Marks : 100 (80 Written +20 Oral)</p>
2	<p>* For Second/Third Language (Composite) 'Russian' textbook for English speaking students by V.N.Wagner, Yu.G.Ovsienko Upto Lesson Nos. 1 to 18 (18 Lessons) Marks : 50 (40 Written +10 Oral)</p>	<p>* For Second/Third Language(Composite) 'Russian' textbook for English speaking students by V.N.Wagner, Yu.G.Ovsienko Upto Lesson Nos. 1 to 15 (15 Lessons) Marks : 50 (40 Written +10 Oral)</p>

डॉ. अनंदा भट-बेहोरे, पुणे

श्रीमती रोहिणी जोशी, पुणे

श्रीमती लक्ष्मीबाई मंडलीक, पुणे

श्री. संतोष पवार

प्र.विशेषाधिकारी इंग्रजी

पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे-४

शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१

कार्यशिक्षण अभ्यासक्रम (वैकल्पिक) (जूना अभ्यासक्रम)
(दिव्यांग विद्यार्थ्यासाठी)

इयत्ता दहावी

अ.क्र.	विषय	पृष्ठ क्र.
१.	घरगुती विद्युत उपकरणे (J-1)	१
२.	दूध व दुधाचे पदार्थ (J-5)	३
३.	हस्तभरतकाम (J-9)	५
४.	शिवणयंत्राद्वारे शिलाई व शिवणयंत्राची निगा व दुरुस्ती (K-1)	७
५.	टाकाऊ व स्तूपासून सौंदर्याकृती (K-5)	१०
६.	पाककला (L-7)	१२
७.	भारतीय संगीत (M-3)	१६
८.	चित्रकला व रंगकाम (M-6)	१८
९.	कागदकाम, पुढाकाम आणि पुस्तक बांधणी (M-7)	२१

१. घरगुती विद्युत उपकरणे (J-1)

(इयत्ता दहावी)

प्रश्नांक
प्रश्नांक

(३)

अ.क्र	अभ्यासक्रम (संदर्भ) घटकाचे नाव	वगळलेला घटक	शेरा	
	तात्त्विक			
१.	वायरिंग			
(१)	वायरिंग उपसाधने १.१ नियंत्रक साधने १.२ संरक्षक साधने १.३ पकडणारी साधने १.४ सर्वसाधारण साधने	- ई.एल.सी.बी (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर) उपघटक २.१	वगळलेला घटक वगळलेला घटक	
(२)	विविध प्रकारच्या होलिंडंग अँक्सेसरीज २.१ कॉड्युट वायरिंग २.२ केसींग-कॅपिंग वायरिंग २.३ कन्सिल्ड वायरिंग		वगळलेला घटक	
(३)	वायरिंगची तपासणी			
(४)	अर्थिंग ४.१ अर्थिंगची आवश्यकता ४.२ अर्थिंगचे प्रकार	पाईप अर्थिंग	वगळलेला घटक	
२.	प्रकाशमान			
	१. इनकॅंडीसेट लॅम्प ३. सोडिअम व्हेपर लॅम्प ५. हॉलोजन लॅम्प ७. एल. इ. डी. लॅम्प	२. मर्क्युरी व्हेपर लॅम्प ४. फ्लोरोसंट ठ्युब ६. कॉर्प्टक फ्लोरोसंट लॅम्प (CFL) ८. लॅम्प वैटेजेस/ल्युमेन्स	कार्बन फिलमेंट लॅम्प उपघटक २ उपघटक ३	वगळलेला घटक वगळलेला घटक वगळलेला घटक
३.	विद्युत उपकरणातील मोटर्स			
(१)	कपॉसिटर मोटर १.१ कपॉसिटर स्टार्ट मोटर रचना, कार्य व उपयोग १.२ परमनंट कपॉसिटर मोटर			
(२)	शेडेड पोल मोटर रचना, कार्य व उपयोग	उपघटक १.२	वगळलेला घटक	
(३)	युनिव्हर्सल मोटर रचना, कार्य व उपयोग	उपघटक २	वगळलेला घटक	
४.	मिक्सर व फूड प्रोसेसर			
(१)	इलेक्ट्रिक मिक्सर १.१ रचना १.२ कार्यपद्धती १.३ तपासणी व दुरुस्ती			
(२)	फुड प्रोसेसर २.१ रचना २.२ कार्यपद्धती २.३ तपासणी व दुरुस्ती	उपघटक २	वगळलेला घटक	
५.	विद्युत पंखे व रूम कूलर			
(१)	विद्युत पंखे (रचना, प्रकार, कार्यपद्धती, तपासणी व दुरुस्ती) १.१ सिलिंग फॅन १.२ टेबल फॅन			
(२)	रूम कूलर (रचना, प्रकार, कार्यपद्धती, तपासणी व दुरुस्ती)	उपघटक १.२	वगळलेला घटक	

६.	रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन व हँक्युम क्लीनर	(लिफ्ट हालेह)		
(१)	रेफ्रिजरेटर			
	१.१ ओळख			
	१.२ प्रकार			
	१.३ रचना व कार्य			
(२)	वॉशिंग मशीन			
	२.१ ओळख			
	२.२ प्रकार			
	२.३ रचना व कार्य			
(३)	हँक्युम क्लीनर			
	३.१ ओळख			
	३.२ प्रकार			
	३.३ रचना व कार्य			
७.	रिचार्जेबल बॅटरीज			
(१)	बॅटरी- ओळख, प्रकार व उपयोग			
(२)	लेड असिड बॅटरी			
	२.१ रचना			
	२.२ कार्य			
	२.३ चार्जिंग			
(३)	अल्कलाईन (ड्राय) बॅटरी			
	३.१ रचना			
	३.२ कार्य			
	३.३ चार्जिंग			
(४)	बॅटरीची निगा व घ्यावयाच्या दक्षता			
(५)	सौर पैनल			
	५.१ रचना			
	५.२ कार्य			
	५.३ उपयोग			
(६)	पोर्टेबल रिचार्जेबल टॉर्च - रचना, कार्य व उपयोग			

प्रात्यक्षिक

१.	केसिंग- कॅपिंग वायरिंग		
२.	कॉन्ड्यूट फिटिंग जीना वायरिंग		
३.	फ्लोरोसंट ट्युब वायरिंग व तपासणी		
४.	इलेक्ट्रिक मिक्सर खोलणे व तपासणी		
५.	सिलिंग फॅन खोलणे, तपासणी व दुर्घस्ती		
६.	सेरीज पॅरलल टेस्ट बोर्ड तयार करून टेबल फॅनची तपासणी		
७.	स्विच बोर्ड वायरिंग सराव		
८.	पोर्टेबल रिचार्जेबल टॉर्च तपासणी व दुर्घस्ती		

(लिफ्ट हालेह, लिफ्टपाणी, प्रवाह, प्रवाह) इमप लाईव्ही (१)

(टीप : प्रात्यक्षिकावर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य/कृती/उपक्रम हे अध्ययन-अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरुन तसेच उपलब्ध सोयी, सुविधा व परिस्थिती विचारात घेऊन देणे व पूर्ण करणे अपेक्षित आहे.) (१)

२. दूध व दुधाचे पदार्थ (J-5)

(इयत्ता दहावी)

प्रायोगिक क्रमांक ३
प्रतीक्षा ५

अ.क्र.	अभ्यासक्रम (संदर्भ) घटकाचे नाव	वगळलेला घटक	शेरा
तात्त्विक			
१.	दूध व दुधाचे पदार्थ टिकविण्याच्या विविध पद्धती		
(१)	पाश्चरीकरण ०९ नंबर	प्रिक्ट ग्राह ८४	
(२)	दुधाचे पदार्थ टिकविण्याच्या विविध पद्धती व महत्त्व २.१ पाश्चरीकरण ०९ नंबर २.२ दूध आटवणे प्रॅक्ट २.३ स्थिरांकन करणे ५३ नंबर २.४ दूध पावडर तयार करणे २.५ दही तयार करणे २.६ दह्यात नको त्या जंतुंचा शिरकाव २.७ दही तयार करण्याची व लोणी काढण्याची योग्य पद्धत २.८ खवा	प्रिक्ट ग्राह ८४ प्रिक्ट ग्राह ८४	८४
२.	दुधाचे प्रकार		
(१)	प्राणिजन्य दूध १.१ गाईचे दूध १.२ म्हशीचे दूध १.३ आईचे दूध १.४ गाढवीचे दूध १.५ थंड प्रदेशातील प्राण्यांचे दूध	हातम लिफ्टम एंगिल निंबू (४) हातम लिफ्टम लिफ्टम लिफ्टम (५) हातम लिफ्टम लिफ्टम (६)	(४) (५) (६)
(२)	वनस्पतिजन्य दूध	प्रिक्ट ग्राह ८४ प्रिक्ट ग्राह ८४ प्रिक्ट ग्राह ८४	(७) (८) (९)
३.	दूध खराब होण्याची कारणे		
	प्रात्यक्षिक	खराब दुधापासून कलाकंद तयार करणे पनीर भूर्जी तयार करणे	वगळलेला घटक
४.	दुधातील भेसल		
	लॅक्टोमीटर – माहिती व आकृती	लॅक्टोमीटर – माहिती व आकृती	वगळलेला घटक
५.	दुधालयाची स्वच्छता (डेअरीची स्वच्छता)	केंद्रांपर्यंत दूध लवकर पोहोचवणे गोठ्याजवळ दूध विक्री	वगळलेला घटक
६.	दुधापासून विविध पदार्थ तयार करण्याच्या पद्धती, साहित्य व कृती		
	१. मिल्क शेक – माहिती कृती २. बर्फी – माहिती – कृती ३. गुलाबजाम – माहिती – कृती सुके गुलाबजाम ४. पनीर बनविणे – माहिती – कृती ५. रसगुल्ला बनविणे – माहिती – कृती ६. पेढा तयार करणे – माहिती कृती	उपघटक १ उपघटक ३ उपघटक ४ उपघटक ६	वगळलेला घटक वगळलेला घटक वगळलेला घटक वगळलेला घटक

		(टॅ-१) आईस्क्रीम	क्रूपा राजेश	
७.	आईस्क्रीम	७.१ नैसर्गिक आइस्क्रीम ७.२ कृत्रिम आइस्क्रीम ७.३ व्हॉनिला आइस्क्रीम तयार करणे ७.४ मँगो आइस्क्रीम	(जिज्ञासा घटक)	वगळलेला घटक
८.	नारलाचे दूध	९. फ्रुट सॅलड तयार करणे १०. खवा तयार करणे ११. लाल भोपळ्याची खीर बनविणे १२. मसाला दूध बनविणे टीप	क्रूपा राजेश	उपघटक ७.४
९.	दूधाची किंमत आणि पोषणमूल्ये		तिष्ठेण अंजीले गळाणाऱ्यातीली अंजां इच्छा	वगळलेला घटक
(१)	व्यंजनांची किंमत	१. एककानुसार किंमत २. डिश कॉस्टिंग डिश कॉस्टिंग पायच्या ३. बॅन्कवेट कॉस्टिंग	उपघटक १०	वगळलेला घटक
(२)	दूधातील पोषकतत्वे शोधण्याच्या पद्धती डिश कॉस्टिंग नमुना तक्ता		उपघटक ११ निजांणितीकृती अंजां इच्छा	वगळलेला घटक
८.	वजन आणि मापनाची उपयुक्तता		उपघटक १२	वगळलेला घटक
(१)	वजन आणि मापनाचे महत्त्व		टीप	वगळलेला घटक
(२)	साध्या वजन काट्याच्या साहाय्याने वजन करण्याची पद्धत		उपघटक १३	वगळलेला घटक
(३)	कप आणि स्पून्स (चमचे) यांच्या साहाय्याने मोजण्याची पद्धत		उपघटक १४	वगळलेला घटक
९.	दूधातील पोषकतत्व मोजणे		उपघटक १५	वगळलेला घटक
(१)	दूधातील पोषकतत्व मोजण्याच्या पायच्या		उपघटक १६	वगळलेला घटक
(२)	उदा. दिलेल्या दुधापासून बनवलेले पाककृतीतील पोषकमूल्य मोजणे पदार्थ आइस्क्रीम		उपघटक १७	वगळलेला घटक
(३)	ह्या पदार्थापासून मिळणारी पोषकमूल्ये		उपघटक १८	वगळलेला घटक
	टीप		उपघटक १९	
१०.	दूध व दुधाचे पदार्थ साहित्य यादी (तक्ता)		उपघटक २०	वगळलेला घटक
क्षेत्र भेट	दूध डेअरीला भेट		संपूर्ण घटक	वगळलेला घटक
क्रूपा राजेश	जिज्ञासांगी प्रश्नांक १५ तक्ता प्राप्त होऊन हिली १५ लक्षणांला		(क्रूपा राजेश द्वितीय) क्रूपा राजेश	

(टीप : प्रात्यक्षिकावर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य/कृती/उपक्रम हे अध्ययन-अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरुन तसेच उपलब्ध सोयी, सुविधा व परिस्थिती विचारात घेऊन देणे व पूर्ण करणे अपेक्षित आहे.)

क्रूपा राजेश
क्रूपा राजेश

६ क्रूपा राजेश
४ नवाजाहां

क्रूपा राजेश

३ क्रूपा राजेश

क्रूपा राजेश - तिक्का

क्रूपा - तिक्कीम - मालाणारु, ६

मालाणारु, क्रूपा

क्रूपा - तिक्कीम - तिक्कीक मीना, ४

क्रूपा - तिक्कीम - तिक्कीक मालाणारु, ५

क्रूपा तिक्कीम - तिक्कीक मालाणारु, ५

३. हस्तभरतकाम (J-9)

(इयत्ता दहावी)

अ.क्र	अभ्यासक्रम (संदर्भ) घटकाचे नाव	वगळलेला घटक	शेरा
तात्त्विक			
१.	भरतकामासाठी लागणारे साहित्य		
(१)	भरतकामासाठी लागणाऱ्या साहित्यांची अधिक माहिती		
	१. रिंग (साधी) २. बसक्या किंवा उभ्या स्टॅडला लावलेली रिंग ३. लाकडी चौकट ४. कापड कापण्याची कात्री ५. नागमोडी कात्री ६. लहान कात्री ७. वळलेल्या टोकाची कात्री ८. काज कर्तन कात्री ९. कात्रीची निगा १०. टोच्या, इस्त्री, पंच, छापण्याचे चक्र, कंपासपेटीतील उपकरणे, डिझाईन छापण्याचे साहित्य फाईल किंवा ड्रॉइंगची वही.	हिंदू ईश्वर शिवायी निष्ठावान स्थानांची उपघटक २, उपघटक ३,	(१) वगळलेला भाग वगळलेला भाग
(२)	कापडाचे प्रकार		
	१. मऊ कापडाची माहिती २. मध्यम प्रकारच्या कापडाची माहिती ३. कडक कापडांची माहिती ४. तक्ता (पान नं. १३ वरील)	हिंदू ईश्वर शिवायी निष्ठावान स्थानांची उपघटक १, उपघटक २, उपघटक ३	वगळलेला भाग वगळलेला भाग वगळलेला भाग
(३)	धागे व सुयांची माहिती		
	१. रेशमी धागे २. लोकर धागे ३. मर्सराईज्ड कॉटन ४. जरीचे व धातूचे धागे ५. धागे वापरण्यापूर्वी घ्यावयाची काळची ६. भरतकामासाठी लागणाऱ्या सुयांची माहिती ६.१ सुई क्र १ ते १२ ६.२ बादला, क्रोशा, अरी, खेळणी शिवायची सुई, नेटची, पंचवर्कची, टेनरीफची सुई, लोकर सुया ७. सुयांची निगा	हिंदू ईश्वर शिवायी निष्ठावान स्थानांची उपघटक २,३ ४.६ (६.१ ते ६.६) हिंदू ईश्वर शिवायी निष्ठावान स्थानांची उपघटक ४,५ ६.६ (६.७ ते ६.८) हिंदू ईश्वर शिवायी निष्ठावान स्थानांची उपघटक ६.२	(३) वगळलेला भाग वगळलेला भाग वगळलेला भाग
(४)	भारतीय हस्तभरतकामाची वैशिष्ट्ये: तक्ता (पान क्र २१)	हस्तभरतकामाची वैशिष्ट्ये	वगळलेला भाग
(५)	भरतकलेचे नियम		
(६)	चित्रकलेचे ज्ञान		
	१. भरतकलेत चित्रकलेची आवश्यकता २. डिझाईन म्हणजे काय ? ३. डिझाईनसाठी विषय निवड ४. डिझाईन काढण्याचा सराव ५. रंगसंगती ६. रंग म्हणजे काय ७. रंगसंगतीचे प्रकार		

(७)	(अ) डिझाईन छापण्याच्या पद्धती	१. बटरपेपरच्या सहाय्याने छापणे २. ट्रेसिंग व्हीलचा उपयोग करून छापणे ३. कापडावरून डिझाईन छापणे ४. लाकडी साच्याने छापणे ५. स्टेन्सिल कापून छापणे ६. इस्त्रीने छापणे ७. जाळीवर डिझाईन छापणे	(प्रिंटर फ्रॉन्ट) कापून कापून	उपघटक २, उपघटक ४, उपघटक ५, उपघटक ६, उपघटक ७	वगळलेला भाग वगळलेला भाग वगळलेला भाग वगळलेला भाग वगळलेला भाग वगळलेला भाग
	(ब) डिझाईन छापताना घ्यावयाची काळजी				
(८)	डिझाईन लहान अथवा मोठे करणे			संपूर्ण घटक	वगळलेला भाग
प्रात्यक्षिक					
२.	नमुने तयार करणे	१.१ बंगाली टाका १.२ परागाचा टाका १.३ घोंगडीचा टाका १.४ फुलीचा टाका १.५ आरसे काम १.६ कर्नाटकी कशिदा १.७ मणी / मोती काम		उपघटक १.१ उपघटक १.५ उपघटक १.६	वगळलेला भाग वगळलेला भाग वगळलेला भाग
३.	कापडावर भरतकाम करणे	(१) सोफा कव्हर आणि पिशवी पंजाबी कुडत्यावरील भरतकाम (योक किंवा बुट्टे) किंवा ओढणीची किनार किंवा त्यावरील बुट्टे (२) पूरक उपक्रम ३.१ निंदलकेस तयार करणे (प्रकार १ व प्रकार २) ३.२ रेशीम ठेवण्याच्या विविध पद्धती (प्रकार १ व २) ३.३ टाक्यांची नमुना वही ३.४ आकृत्यांची (डिझाईन) नमुना वही	किनारे किनारे किनारे किनारे किनारे किनारे किनारे	उपघटक १.१ उपघटक २.१ उपघटक ३.१	वगळलेला भाग वगळलेला भाग

(टीप : प्रात्यक्षिकावर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य/कृती/उपक्रम हे अध्ययन-अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरून तसेच उपलब्ध सोयी, सुविधा व परिस्थिती विचारात घेऊन देणे व पूर्ण करणे अपेक्षित आहे.)

प्राजने इंजिनियरां (१)
प्राज्ञ इंजिनियरां (२)
प्राज्ञ इंजिनियरां (३)
प्राज्ञ इंजिनियरां (४)
प्राज्ञ इंजिनियरां (५)
प्राज्ञ इंजिनियरां (६)
प्राज्ञ इंजिनियरां (७)
प्राज्ञ इंजिनियरां (८)

४. शिवणयंत्राद्वारे शिलाई व शिवणयंत्राची निगा व द्रुस्ती (K-1)

(इयत्ता दहावी)

३.	विविध प्रकारच्या चुण्या, डाट्स व झालरी यांची माहिती			
(१)	डाच - भाल्याची चूण प्रकार १	(प्राप्त इतिहास)	वगळलेला भाग	
(२)	डाच - भाल्याची चूण प्रकार २.	हास बिक्रीघर (मिळ)	वगळलेला भाग	
(३)	विविध प्रकारच्या चुणा	कळजीां	वगळलेला भाग	
	३.१ बारीक चुण	मात्रिकी इतिहासाठी - तीकडे हा नाही किंतु तिथापासाठी	१)	
	३.२ दुमडीची चुण	हास बिक्रीघर १ इतिहासापासाठी	(१)	
	३.३ बॉक्स प्लेट (प्लेटीची घडीचूण)	मीठामाळ १,२		
	३.४ एका बाजूची चुण	मीठामाळ १,२		
	३.५ सुरीची चूण (नाईफ प्लेट)	मीठामाळ १,२		
	३.६ जिरावाची चूण (गॅदर)	उपघटक ३.६	वगळलेला भाग	
	३.७ झालरीची चूण -प्रकार १	उपघटक ३.७,	वगळलेला भाग	
	३.८ झालरीची चूण प्रकार २	उपघटक ३.८,	वगळलेला भाग	
(४)	जाळीची चूण- स्मॉकिंग	उपघटक ४	वगळलेला भाग	
(५)	मधपोळ्याची चूण (हनीकोम)	उपघटक ५	वगळलेला भाग	
४.	विविध बाह्या, गळे व कॉलर्सची माहिती			
(१)	बाह्या	(प्राप्त इतिहास)		
	काही बाह्यांचे नमुने खालील प्रमाणे	तुळ जाणण्ड डिस - मिळ १५	१)	
	१.१ फुयाची बाही	(लास) फिल ०.९		
	१.२ साधी बाही	जाप्हे शिंग लिलास इ गिरजाघर प्रकाशार्ड इतिहासापासाठी	(१)	
	१.३ बेल बाही	दिलाल विद्यापृष्ठ प्रान्तस्त्रक मासाणांग लिंगामासापासाठी		
(२)	कॉलर	प्रिंस्प लिल इ फळासास प्राणांग लिंगामासापासाठी	उपघटक १.३	वगळलेला भाग
	कॉलर्सचे काही उदाहरणादाखल नमुने			
	२.१ साधी सपाट कॉलर		१४५ (१)	
	२.२ केप कॉलर		१४६ (१)	
	२.३ ओपन कॉलर	उपघटक २.२	वगळलेला भाग	
५.	मापे घेण्याचे प्रकार त्यांची माहिती व त्यांचा वापर	संपूर्ण घटक	वगळलेला भाग	
(१)	मापनाच्या २ पद्धती आहेत			
	१.१ छाती मापन पद्धत	हात्त इतिहास १		
	१.२ प्रत्यक्ष मापन पद्धत	हात्त इतिहासाल लिंग १		
(२)	मुलींच्या व स्त्रियांच्या कपड्यांसाठी अंगावरून घेण्यात येणारी मापे	हात्त इतिहासाल लिंग १		
	२.१ गळा	प्र॑ प्र॒ प्र॑ प्र॒		
	२.२ छाती	(छात इतिहासांडी) कॉल मिळ १		
	२.३ शोल्डर	शोल्डर इतिहासामर्त्तेव प्र॑ प्र॒ लिंग १		
	२.४ आडवी पाठ	शोल्डर इतिहासामर्त्तेव १		
	२.५ बाहीलांबी	लांबांग ०९		
	२.६ दंदधेर	दंदधेर १४९		
	२.७ कमरधेर	कमरधेर १५१		
	२.८ सीटधेर	सीटधेर १५२		
	२.९ कमर उंची	कमर उंची १५३		
(३)	मापे घेताना काही गोष्टी आवर्जुन कराव्यात	गोष्टी १५४		
	३.१ आकृती नं. १.	आकृती १५५		
	३.२ आकृती नं. २. वर घेराची मापे आहेत	वर १५६		
	३.३ आकृती नं. ३ वर रुंदीची मापे आहेत	रुंदी १५७		

६.	कापडाची निवड कशी करावी, फॅशन कशी करावी याची माहिती	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
(१)	यासाठी कपडा निवडताना पुढील गोष्टी जरूर कराव्यात		
(२)	यासाठी फॅशन करताना पुढील गोष्टीचा जरूर विचार करावा.		
७.	कापड कापण्याचे व ते निर्दोष शिवण्याचे शास्त्र	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
	कापड कापताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी तसेच कापड शिवताना घ्यावयाची काळजी		
८.	१. टोपड्याची मापे से.मी. मध्ये २. झबल्याची मापे से. मी. मध्ये ३. लहान मुर्लीच्या चडीची मापे से. मी मध्ये ४. बेबी फ्रॉकची मापे से.मी. मध्ये ५. मुर्लीच्या फ्रॉकची से.मी. मध्ये • मानवाच्या शरीरवाढीचे कोष्टक • मुर्लीच्या कपड्यांसाठीच्या मापाचा तक्ता से.मी • छातीच्या मापनाचे कोष्टक		
९.	खालील कपड्यांची थोडक्यात माहिती		
	१. लहान मुलांचा रॉम्पर २. लहान मुलांचा इलॉस्टिकचा पायजमा ३. फ्रिलचा फ्रॉक ४. एका बाजूच्या प्लेटींचा स्कर्ट ५. सहा कळ्यांचा साडी परकर ६. सलवार आणि कुडता (खमीज)	उपघटक १, उपघटक २,	वगळलेला घटक वगळलेला घटक
		उपघटक ४	वगळलेला घटक
			काळजीचा

प्रात्यक्षिक

१.	लहान मुलांचा पायजमा, इलॉस्टिकचा	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
२.	लहान मुलांचा रॉम्पर	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
३.	फ्रिलचा फ्रॉक		
४.	एका बाजूच्या प्लेटींचा स्कर्ट किंवा चुण्यांचा स्कर्ट	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
५.	सहा कळ्यांचा साधा साडी परकर		
६.	पंजाबी सलवार सैल		
७.	पंजाबी खमीज (कुडता)		
८.	साधा फ्रॉक		

(टीप : प्रात्यक्षिकावर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य/कृती/उपक्रम हे अध्ययन-अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरुन तसेच उपलब्ध सोयी, सुविधा व परिस्थिती विचारात घेऊन देणे व पूर्ण करणे अपेक्षित आहे.)

प्रात्यक्षिकावर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य/कृती/उपक्रम हे अध्ययन-अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरुन तसेच उपलब्ध सोयी, सुविधा व परिस्थिती विचारात घेऊन देणे व पूर्ण करणे अपेक्षित आहे.)	प्रात्यक्षिक कार्य/कृती/उपक्रम हे अध्ययन-अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरुन तसेच उपलब्ध सोयी, सुविधा व परिस्थिती विचारात घेऊन देणे व पूर्ण करणे अपेक्षित आहे.)

अ.क्र	अभ्यासक्रम (संदर्भ) घटकाचे नाव	वगळलेला घटक	शेरा
१.	आकाशकंदील तयार करणे. • तात्त्विक : आकाशकंदील तयार करण्याची पद्धत • प्रात्यक्षिक : फुलांच्या आकाराचा आकाशदिवा तयार करणे.	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
२.	दस्वाजावरील तोरण तयार करणे. • तात्त्विक : तोरण तयार करणे. • प्रात्यक्षिक :		
३.	मुखवटा तयार करणे. • तात्त्विक : १) विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतींनी मुखवटे करता येतात. २) कार्डपेपर/ड्रॉइंग पेपर/हॅंडमेड पेपरपासून मुखवटे तयार करणे. ३) विद्यार्थी सहजतेने मुखवटे करून स्वनिर्मितीचा आनंद घेतात. • प्रात्यक्षिक : मांजरीचा कागदी मुखवटा तयार करणे.		
४.	भित्ती सुशोभन • तात्त्विक : • प्रात्यक्षिक : कलात्मक नमुने तयार करणे.	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
५.	कलात्मक वस्तू तयार करणे. • तात्त्विक : • प्रात्यक्षिक : वर्ग सुशोभनासाठी शैक्षणिक वॉल हॅंगिंग		
६.	ब्लेड, औषधांच्या बाटल्यांची झाकणे यांपासून कलात्मक वस्तू तयार करणे. • तात्त्विक : • प्रात्यक्षिक : ब्लेड डिपॅन	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
७.	शंख, शिंपले, काचेचे तुकडे यांपासून झुंबर किंवा पक्षी तयार करणे. • तात्त्विक : • प्रात्यक्षिक : तुकडे डिपॅन	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
८.	ठोकळ्यांपासून त्रिमित शिल्प तयार करणे. (अक्षरे, अंक, रंगीत फलांचे चित्र, आकार इत्यादीपासून त्रिमित रचनाकृती)		
९.	• तात्त्विक : • प्रात्यक्षिक : १. रिकामी खोकी वापरून त्रिमित चित्र तयार करणे. २. ठोकळ्यांपासून (दंडगोल) त्रिमित शिल्प तयार करणे. ३. अक्षरापासून त्रिमित शिल्प तयार करणे.	(ठोकळे) रिमेल डिपॅन	लॉटरी गोप्य
१०.	सिरोमिक चायना व्लेपासून शोभेच्या वस्तू तयार करणे.	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
११.	• तात्त्विक : फळ निराकार - फळांवार्ड व मतरपट (मिळु) अंक निराकार अंगाळी निराकार फळांवार्ड ; गोट • प्रात्यक्षिक : एकूण गोप्य हे एकूण फळांवार्ड निराकार निराकार हे गोटीम, एकूण एकूण फळांवार्ड निराकार		
१२.	घर किंवा शाळेची प्रतिकृती तयार करणे.		
१३.	कागदी पिशवी तयार करणे.		
१४.	• तात्त्विक : • प्रात्यक्षिक :		
१५.	पत्रपेटी (Letter Box) तयार करणे.		

	<ul style="list-style-type: none"> • तात्त्विक : • प्रात्यक्षिक : <p>१. पत्रपेटी तयार करणे.</p> <p>२. लेटरबॉक्स तयार करणे.</p>	(८-१) मालवाला वंड (गिड्डु वंड)	
१३.	बांबूपासून पेन/ब्रश स्टॅंड तयार करणे.	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
	<ul style="list-style-type: none"> • तात्त्विक : कागदाचा लगदा कसा करावा. • प्रात्यक्षिक : <p>१. टाकाऊ वस्तूचा वापर करून पेनस्टॅंड तयार करणे.</p> <p>२. टाकाऊ बांबूपासून ब्रशस्टॅंड तयार करणे.</p>	तगळलेला घटक काही वेळी इतरांनी वापरावाऱ्या वेळी वापरावाऱ्या	काही वेळी वापरावाऱ्या विविध विकल्पांमध्ये वापरावाऱ्या
१४.	नारळाच्या करवंट्यांपासून शोभेच्या वस्तू तयार करणे.	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
	<ul style="list-style-type: none"> • तात्त्विक : नारळाच्या करवंट्यांपासून पीन होल्डर (पीनबॉक्स) तयार करणे. • प्रात्यक्षिक : नारळाच्या करवंट्यांपासून शोभेच्या वस्तू तयार करणे. 	प्रारूप नियंत्रित करून तयार करणे	वापरावाऱ्या वेळी वापरावाऱ्या
१५.	तरंगचित्रे तयार करणे.		
	<ul style="list-style-type: none"> • तात्त्विक : रंगजान • प्रात्यक्षिक : कार्डशीटवरील बॉटल्यचा वापर करून तरंगचित्र तयार करणे. 	एप्पल आणि सांस्कृतिक विविध वेळी वापरावाऱ्या	कण विड्युत विविध वेळी वापरावाऱ्या
१६.	पर्स तयार करणे.		
	<ul style="list-style-type: none"> • तात्त्विक : एप्पल विड्युत • प्रात्यक्षिक : 	पर्स वापरावाऱ्या	एप्पल विड्युत
१७.	घड्यालाची केस तयार करणे.	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
	<ul style="list-style-type: none"> • तात्त्विक : • प्रात्यक्षिक : 	विड्युत	विड्युत
१८.	चष्याचे घर (बॉक्स) तयार करणे.		
	<ul style="list-style-type: none"> • तात्त्विक : • प्रात्यक्षिक : 	काही वेळी वापरावाऱ्या	'१' काही वेळी वापरावाऱ्या

(टीप : प्रात्यक्षिकावर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य/कृती/उपक्रम हे अध्ययन-अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरुन तसेच उपलब्ध सोयी, सुविधा व परिस्थिती विचारात घेऊन देणे व पूर्ण करणे अपेक्षित आहे.)

काही वापरावाऱ्या	काही वेळी	शिकायत नाही वापरावाऱ्या विविध वेळी
		प्रारूप
		सामाजिक
		मिहीशाळ
		माझीडार

६. पाककला (L-7)

(इयत्ता दहावी)

: काळीगार *

: लाडीगार *

: पिंड्रा माझ डिप्हर *

अ.क्र	अभ्यासक्रम (संदर्भ) घटकाचे नाव	वगळलेला घटक	शेरा
तात्त्विक			
१.	पाककृतींमधील पोषक तत्त्वे		
	• अन्नातील पोषक तत्त्वे शोधण्याच्या दोन पद्धती पाककृतींची पोषकता वाढवण्यासाठी विविध उपाय :		
१.	समृद्धीकरणाचे दोन प्रकार अ) नैसर्गिक ब) कृत्रिम वा रासायनिक • कार्य		
२.	अन्नातील प्रथिनांचा दर्जा सुधारणे अ) एकदल धान्य, डाळी यांचे एकत्रीकरण ब) वनस्पतीजन्य व प्राणिजन्य प्रथिने क) कृत्रिम पूरकता		
३.	आंबवणे		
४.	मोड आणणे		
२.	पाच मुलभूत खाद्य घटक		
१.	प्रथिने		
२.	कार्बोदके		
३.	स्निग्ध पदार्थ		
४.	जीवनसत्त्वे जीवनसत्त्व 'अ' जीवनसत्त्व 'ब' जीवनसत्त्व 'क' जीवनसत्त्व 'ड' जीवनसत्त्व 'ई'		
५.	खनिजे कॅल्शियम फॉस्फरस आयोडिन पोटॅशियम		
	• विविध खनिजे व जीवनसत्त्वे मिळतात ते अन्नपदार्थ कॅल्शियम फॉस्फरस आयोडिन जीवनसत्त्व 'अ' जीवनसत्त्व 'ब' जीवनसत्त्व 'क' जीवनसत्त्व 'ड' जीवनसत्त्व 'ई'	संपूर्ण घटक	वगळलेला घटक

	<ul style="list-style-type: none"> अन्नाचे मुलभूत पाच गटात वर्गीकरण व त्यांचे आहारातील महत्त्व 	उपघटक १.१ वाढपाचे प्रमाण व दरदिवशी घ्यावयाची वाढपे	वगळलेला घटक
१.	<ul style="list-style-type: none"> एकदल धान्ये व त्याचे पदार्थ <p>अ) एकदल धान्ये</p> <p>ब) प्रक्रिया केलेली एकदल धान्ये</p> <p>१.१ मुख्य पोषक तत्त्वे</p> <p>१.२ इतर पोषक तत्त्वे</p>	उपघटक १.१ वाढपाचे प्रमाण व दरदिवशी घ्यावयाची वाढपे	वगळलेला घटक
२.	<ul style="list-style-type: none"> डाळी व कडधान्ये <p>२.१ मुख्य पोषक तत्त्वे</p> <p>२.२ इतर पोषक तत्त्वे</p>	उपघटक २. वाढपाचे प्रमाण व दरदिवशी घ्यावयाची वाढपे	वगळलेला घटक
३.	<ul style="list-style-type: none"> दूध व मांसजन्य पदार्थ <p>३.१ मुख्य पोषक तत्त्वे</p> <p>३.२ इतर पोषक तत्त्वे</p>	उपघटक ३. वाढपाचे प्रमाण व दरदिवशी घ्यावयाची वाढपे	वगळलेला घटक
४.	<ul style="list-style-type: none"> फळे व भाज्या 	उपघटक ५. वाढपाचे प्रमाण व दरदिवशी घ्यावयाची वाढपे	वगळलेला घटक
५.	<ul style="list-style-type: none"> स्निग्ध पदार्थ व साखर 	उपघटक ६. वाढपाचे प्रमाण व दरदिवशी घ्यावयाची वाढपे	वगळलेला घटक
६.	समृद्ध पाककृतीसाठी आवश्यक घटक		
अ)	<ul style="list-style-type: none"> पाककृतीसाठी समृद्ध करण्यासाठी नियोजन कुटुंबासाठी पाककृतीचे नियोजन पाककृतीचे नियोजन करताना लक्षात ठेवण्याच्या बाबी एका कुटुंबासाठी आहाराचे नियोजन 	पाककृती नियोजन करताना लक्षात ठेवायच्या बाबी	वगळलेला घटक
१.	न्याहारी		
२.	दुपारचे जेवण		
३.	दुपारची/संध्याकाळची न्याहारी		
४.	रात्रीचे जेवण		
ब)	पाककृतीसाठी लागणाऱ्या अन्नपदार्थाची साठवणे	अन्नपदार्थाचे वर्गीकरण	
	जास्त काळ टिकणारे	जास्त काळ न टिकणारे	अल्पकाळ टिकणारे
	<ul style="list-style-type: none"> पदार्थ साठवण्याच्या पद्धती योग्य तापमानावर पदार्थ साठवण्याची कारणे 	<ul style="list-style-type: none"> योग्य तापमानावर पदार्थ साठवण्याची कारणे 	वगळलेला घटक
१.	सूक्ष्म जंतूंची वाढ रोखण्यासाठी		
२.	पदार्थाचा दर्जा आणि चव सख्खण्यासाठी		
३.	अन्नपदार्थ खराब होण्यापासून संरक्षण करण्यासाठी		
	<ul style="list-style-type: none"> साठवण्याची पद्धत 		
१.	कोरडे पदार्थ साठवणे पद्धत		
२.	शीतकपाटात साठवण्याचे पदार्थ पद्धत		
३.	अतिशीतकपाटात साठवण्याचे पदार्थ पद्धत		
क)	अन्नपदार्थ चवदार बनवण्यासाठी लागणारे मसाले		
	<ul style="list-style-type: none"> मसाल्याचे पदार्थ खालीलप्रकारे पाककलेत वापरतात. 		
१.	पाचक व रक्तदाब कमी करणे		
२.	पदार्थ आकर्षक दिसण्यासाठी		
३.	चव येण्यासाठी		
४.	पदार्थ टिकवण्यासाठी		
५.	औषध म्हणून वापर		

४.	अन्नाची स्वादिष्टता	प्रकार अन्नाची स्वादिष्टता करणारे घटक	
५.	१. स्वाद : • अ) अन्नपदार्थाचा वास व स्वाद सुधारण्यासाठी केले जाणारे उपाय :- शिजवणे ब) स्वादवर्धक पदार्थाचा वापर (मसाले) क) कृत्रिम वास व स्वादवर्धक घटकांचा वापर	अडप ताळा व लिंग उद्याह लिंग लडक्याप्रियांक ग्रन्हित हिंज रुग्णाप्रियांक ३.४ किंतू लग्नाप्रियांक ६.७ स्वादिष्टक व लिंग तिक्ती वापर २.५ हिंज रुग्णाप्रियांक ५.६	
६.	२. चव : • अन्नपदार्थाची चव सुधारणे	अन्नपदार्थाची चव सुधारणे	वगळलेला घटक
७.	३. स्पर्श जाणीवत्व : • विविध पदार्थाचे स्पर्श जाणीवत्व तक्ता	तक्ता ग्राह प्रकार ५.६	वगळलेला घटक
	अन्नपदार्थाचे स्पर्श जाणीवत्व सुधारणे.		
८.	४. रंग : • अन्नपदार्थ आकर्षक रंगाचा दिसण्यासाठी केले जाणारे उपाय :- १. अन्नपदार्थाचा नैसर्गिक रंग टिकवणे २. नैसर्गिक रंगद्रव्ययुक्त पदार्थ अन्नपदार्थात घालणे ३. रंगदेयक मसाल्यांचा वापर ४. कृत्रिम रंगदेयकाचा वापर ५. पदार्थाचे तापमान	प्रसार इंजिनिअरिंग नैसर्गिक रंगद्रव्ययुक्त पदार्थ अन्नपदार्थात घालणे नैसर्गिक रंगदेयक मसाल्यांचा वापर कृत्रिम रंगदेयकाचा वापर पदार्थाचे तापमान	
९.	५. अ) स्वयंपाक घरातील उपकरणे ब) स्वयंपाक घरातील भांडी		

प्रात्यक्षिक

१.	सूप		
	१. टोमेंटोचे सूप २. मिश्र भाज्याचे सूप ३. कॉर्न सूप	उपघटक १ हिसारित	वगळलेला घटक
	पूरक उपक्रम		
	१. बीटचे सूप २. पालकाचे सूप ३. कडधान्याचे सूप ४. चिकन सूप	उपघटक १ उपघटक २	वगळलेला घटक
२.	चवदार पेय		
	१. मट्ठा २. जलजीरा ३. लिंबू सरबत ४. कैरीचे पन्हे ५. फळांचे सरबत ६. मँगो मिलक्शेक ७. लेमन टी (लिंबूयुक्त चहा)	उपघटक १, २, ५, ६	वगळलेला घटक
३.	न्याहारीचे पदार्थ		
	१. डडपे पोहे २. अळू वडी ३. बटाटा वडा ४. इडली ५. हिरवी चटणी ६. सांबार	उपघटक २, ३, ६	वगळलेला घटक
	पूरक उपक्रम		
	१. झटपट ढोकळा २. मूगडाळ वडा ३. कुरकुरीत कांदा भजी	उपघटक २ ग्राह करा	वगळलेला घटक
४.	पकवाने व गोड पदार्थ		
	१. गोड शिरा २. साखर भात ३. तिळाचे लाडू ४. डिंकाचे लाडू	उपघटक २, ३ हिसारिती लैक्याचा ग्राह	वगळलेला घटक
	पूरक उपक्रम		
	१. नारळ व खव्याचे पाकातील लाडू २. गाजर हलवा	उपघटक १	वगळलेला घटक

५.	पौष्टिक आहार	(S - M) सीमित घटक		
	१. मिसळ २. भाजणीचे थालीपीठ ३. साबुदाण्याची खिचडी ४. पावभाजी	उपघटक १, ३	वगळलेला घटक	
	पूरक उपक्रम			
	१. मुगाची खिचडी २. पालक पुरी ३. मेथी पुरी ४. पावभाजी	उपघटक ३	वगळलेला घटक	

১৪৮ পৃষ্ঠা

HTB&S

(टीप : प्रात्यक्षिकावर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य/कृती/उपक्रम हे अध्ययन-अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरुन तसेच उपलब्ध सोयी, सुविधा व परिस्थिती विचारात घेऊन देणे व पूर्ण करणे अपेक्षित आहे.)

७. भारतीय संगीत (M- 3)

प्रात्यक्षिकी

वर्षांसाठे गुणांसाठे

६.९ लक्षणांसाठे

इयत्ता दहावी

संगीताचे विषयांसाठे

नम्हाई

अ.क्र	अभ्यासक्रम (संदर्भ) घटकाचे नाव	वगळलेला घटक	शेरा
तात्त्विक			
१.	संगीताच्या सद्यस्थितीविषयी माहिती	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
२.	गीतप्रकारांची माहिती		
	२.१ सरगम	उपघटक २.१	वगळलेला घटक
	२.२ लक्षण गीत		
	२.३ छोटाख्याल		
३.	वाद्यांची माहिती		
	३.१ तबला	उपघटक ३.३	वगळलेला घटक
	३.२ हार्मोनियम		
	३.३ सतार		
	३.४ व्हायोलिन		
४.	ताल परिचय		
	४.१ इयत्ता ९ वी चे सर्व ताल	उपघटक ४.१.१	वगळलेला घटक
	४.१.१ केरवा	उपघटक ४.१.२	वगळलेला घटक
	४.१.२ दादरा		
	४.१.३ रूपक	उपघटक ४.१.४	वगळलेला घटक
	४.१.४ त्रिताल		
	४.२ झापताल		
	४.३ द्वृतएकताल		
५.	चरित्रे		
	५.१ अमीर खुसरो	उपघटक ५.१	वगळलेला घटक
	५.२ स्वर सम्राजी लता मंगेशकर (पाश्वगायिका)		
	५.३ नटसप्राट बालगंधर्व (नट आणि गायक)		
	५.४ पं. रविशंकर (सतारवादक)		
६.	पलुस्कर स्वरलेखन पद्धती		
७.	आधुनिक तंत्रज्ञानाचे संगीत शिक्षणात महत्त्व		
	७.१ आकाशवाणी	उपघटक ७.३	वगळलेला घटक
	७.२ दूरदर्शन	उपघटक ७.४	वगळलेला घटक
	७.३ टेपेकॉर्डर		
	७.४ संगणक		
प्रात्यक्षिक			
१.	अलंकार		
२.	रागांची माहिती		
	२.१ खमाज	उपघटक २.३	वगळलेला घटक
	२.२ वृदावनीसारंग		
	२.३ शंकरा		
	२.४ मालकंस		

३.	ताल परिचय	(३-१४) मालकंस के गीतों का संग्रह	
	३.१ इयत्ता ९ वी चे सर्व ताल ३.१.१ केरवा ३.१.२ दादरा ३.१.३ रूपक ३.१.४ त्रिताल ३.२ झापताल ३.३ द्रुतएकताल	(ठिक्काठिक्क)	उपघटक ३.१.१ उपघटक ३.१.२ उपघटक ३.१.४
		लाल शिळड़ (मंड़)	वगळलेला घटक वगळलेला घटक
४.	सादरीकरण		
	४.१ सरगम ४.१.१ खमाज ४.१.२ वृद्धावनीसारंग ४.१.३ शंकरा ४.१.४ मालकंस ४.२ लक्षणगीत	लाल शिळड़ ह तेलांग छाहलि अंगीरि ह ताड़कालीन ह. अंगीरि ह ताड़कालीन ह. उपघटक ४.१.२ उपघटक ४.१.३	वगळलेला घटक वगळलेला घटक
	४.२.१ खमाज ४.२.२ वृद्धावनीसारंग ४.२.३ शंकरा ४.२.४ मालकंस	लाल शिळड़ ह तेलांग छाहलि अंगीरि ह ताड़कालीन ह. अंगीरि ह ताड़कालीन ह. उपघटक ४.२.३ उपघटक ४.२.४	वगळलेला घटक वगळलेला घटक
५.	सादरीकरण	(उपघटक)	
	५.१ छोटा ख्याल ५.१.१ खमाज ५.१.२ वृद्धावनीसारंग ५.१.३ शंकरा ५.१.४ मालकंस	लाल शिळड़, तेलांग-ताड़का लिलाएकालै लालिगळाडुन लालिगळाडुन उपघटक ५.१.३	वगळलेला घटक
६.	सादरीकरण – पसायदान		
७.	सादरीकरण		
	७.१ स्वागत गीत ७.२ देशभक्तिपर गीत	लिंगि माणि लिंगि डाढ़ी लिंगि मर्सि	

(टीप : प्रात्यक्षिकावर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य/कृती/उपक्रम हे अध्ययन-अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनसरून तसेच उपलब्ध सोयी. सविधा व परिस्थिती विचारात घेऊन देणे व पर्ण करणे अपेक्षित आहे.)

क्रमांक १	६ लक्षण	प्रत्येक वर्षीय अधिकारी का नियोग (अकाली) हिंदू महिला एवं ग्रन्थालय .४
क्रमांक २	४ लक्षण	(अकाली) मामाड शासनी .५ (अकाली) स्कूलसक एवं हुम्युन कामाली .६ हिंदू महिलीमार .७

८. चित्रकला व संग्काम (M-6)

(इयत्ता दहावी)

इतिहास चिन्ह

लाल भूमि १ मालवा १०८

अ.क्र	अभ्यासक्रम (संदर्भ) घटकाचे नाव	वगळलेला घटक	शेरा
तात्त्विक			
१.	गुप्तकालीन कला	उपघटक १	वगळलेला घटक
१.	गुप्तकाळ १.१ ऐतिहासिक पाश्वर्भूमी १.२ धार्मिक परिस्थिती १.३ ललितकला व धार्मिक क्षेत्रात आदर्श व उदात्ततेचा अविष्कार		
२.	गुप्तकालीन चित्रकला २.१ अजिंठा लेण्यातील भित्तीचित्र नमुने २.२ पद्मपाणी बोधिसत्त्व २.३ राहुल व यशोधरा यांच्यासमोर बुद्ध २.४ भित्तीचित्राचे तंत्र (फ्रस्को व टेंपरा पद्धती) २.५ भित्तीचित्रांची वैशिष्ट्ये	उपघटक २.३	वगळलेला घटक
३.	गुप्तकालीन शिल्पकला ३.१ वराह अवतार (शिल्प) ३.२ गंगा-यमुना-सरस्वती (शिल्प)	उपघटक ३.२	वगळलेला घटक
२.	महाराष्ट्रातील वैभवशाली लेण्या-अजिंठा, वेरूळ व घारापुरी		
१.	वेरूळ लेणी : १.१ वेरूळ लेण्यातील क्र. १६ वे लेणे यातील उल्लेखनीय शिल्पे १.२ अर्धनारी नटेश्वर	उपघटक १	वगळलेला घटक
२.	घारापुरीची लेणी : २.१ त्रिमुर्ती शिल्प	उपघटक २	वगळलेला घटक
३.	भारतीय मंदिरे		
	१. नागर शैली २. द्रविड शैली ३. वेसर शैली ४. द्राविड शैलीतील मंदिरे ५. गंगावतरण शिल्प ६. माकडाचे शिल्प (महाबलीपूरम)	उपघटक ४, उपघटक ६	वगळलेला घटक वगळलेला घटक
४.	मोगल वास्तुकला		
	१. मोगल वास्तुकला पाश्वर्भूमी २. ताजमहाल	उपघटक १	वगळलेला घटक
५.	आधुनिक भारतीय चित्रकार व शिल्पकार		
	१. नारायण श्रीधर बेंद्रे (चित्रकार) २. रविंद्रनाथ टागोर (चित्रकार) ३. विनायक पांडुरंग करमरकर (शिल्पकार) ४. रामकिंकर बैज	उपघटक २, उपघटक ४	वगळलेला घटक वगळलेला घटक

प्रात्यक्षिक

१.	संकल्पचित्र		
१.	रेषा	उपघटक १	वगळलेला घटक
२.	आकार आणि रूप	उपघटक २	वगळलेला घटक
३.	आकार व्याख्या	उपघटक ३	वगळलेला घटक
४.	नव्या नव्या संकल्पनांचे स्वरूप	उपघटक ४	वगळलेला घटक
५.	संकल्परचना विभाजन (४ प्रकार)		
	१. भौमितिक आकाराची संकल्परचना		
	२. नैसर्गिक आकारांची संकल्परचना		
	३. आलंकारिक आकाराची संकल्परचना		
	४. केवलाकार संकल्पचित्र		
६.	संकल्परचनेतील सौंदर्यशोध	उपघटक ६	वगळलेला घटक
७.	संकल्पांचे क्षेत्र	उपघटक ७	वगळलेला घटक
८.	संकल्पातील घटकरचना	उपघटक ८	वगळलेला घटक
९.	संकल्पाची रंगसंगती	उपघटक ९	वगळलेला घटक
१०.	पोतनिर्मिती	उपघटक १०	वगळलेला घटक
११.	उत्सर्जन	उपघटक ११	वगळलेला घटक
१२.	उत्सर्जन- व्याख्या, पाच प्रकार		
१३.	लय- व्याख्या तीन प्रकार	उपघटक १३	वगळलेला घटक
१४.	तोल-प्रकार, व्याख्या	उपघटक १४	वगळलेला घटक
१५.	कोलाज- व्याख्या केलाज- प्रात्यक्षिक	उपघटक १५	वगळलेला घटक
२.	स्थिरचित्र (Still Life)		
१.	पाश्वर्भूमी	उपघटक १	वगळलेला घटक
२.	स्थिरचित्र		
३.	जलरंगातील स्थिरचित्र (पारदर्शक रंग)		
४.	कोलाज पद्धत	उपघटक ४	वगळलेला घटक
३.	स्मरणचित्र/प्रसंगचित्र		
१.	पाश्वर्भूमी	उपघटक १	वगळलेला घटक
२.	स्मरणचित्रासाठी विषय		
	१. दैनंदिन विषय २. खेळ ३. क्रतुमानुसार स्मरण/प्रसंगचित्रासाठी विषय ४. सण व उत्सव ५. महापुरुष/थोर स्त्रिया/महान नेते यांवर प्रसंगचित्र ६. इतर विषय		
३.	सुलभ रेखाटनांचे नमुने		
४.	शिंग्र रेखाटन		
५.	प्रसंग चित्रांचे रंगकाम		
४.	निसर्गचित्र	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
५.	मुक्तहस्त चित्र	संपूर्ण घटक	वगळलेला घटक

द.	व्यंगचित्र	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
७.	कर्तव्य भुमिती	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
१.	भूमिती (घनभूमिती)		
२.	विविध भौमितिक आकृत्या व त्यांचे गुणधर्म		
३.	भूमिती रचनाकृत्ये (१, २, ३)		
४.	घनभूमिती		
५.	अक्षरलेखन (मराठी व इंग्रजी अक्षर लेखनाचे नमुने)		
६.	प्रासंगिक सजावट (समान अनिवाय उपक्रम)		
१.	नैसर्गिक पानाफुलांची रचना		
२.	पानाफुलांपासून माळा तयार करणे		
३.	कागदी माळा तयार करणे. (प्रकार १) कागदी माळा तयार करणे. (प्रकार २)		
९.	प्रसंगोपात सोपे उपक्रम (पोतनिर्मिती)	संपूर्ण घटक	वगळलेला घटक

(टीप : प्रात्यक्षिकावर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य/कृती/उपक्रम हे अध्ययन-अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरुन तसेच उपलब्ध सोयी, सुविधा व परिस्थिती विचारात घेऊन देणे व पूर्ण करणे अपेक्षित आहे.)

तळाऱ्य तांत्रिकाम	६१ तळाऱ्याम	प्रकार लाई आण्डाम - एक लाई	५१
तळाऱ्य तांत्रिकाम	४१ तळाऱ्याम	आण्डाम शाळे-लाई	४१
तळाऱ्य तांत्रिकाम	५१ तळाऱ्याम	लाईगाळ - लाईलाई (ओ.पी.डीट) लाईप्रश्नी	५१
तळाऱ्य तांत्रिकाम	१ तळाऱ्याम	प्रिप्राईलाई लाईप्रश्नी	१
तळाऱ्य तांत्रिकाम	४ तळाऱ्याम	(अंग तांत्रिकाम) लाईप्रश्नी लाईप्रश्नाम	.६
तळाऱ्य तांत्रिकाम	४ तळाऱ्याम	लाईकाम लाईलाई	.४
तळाऱ्य तांत्रिकाम	१ तळाऱ्याम	प्रिप्राईलाई लाईप्रश्नी लिपाहानीप्रश्नाम	.१
		लाई लिप्ती .१	
		कृत्य .१	
		लाई लिपाहानीप्रश्ना/लाई प्रमाणामागृह .५	
		प्रकार इ.प्रश्न .४	
		लाईप्रश्न ए प्रांत तिंवा लाई/लाई प्रांत/इलाईप्रश्न .५	
		लाई लाई .३	
		प्रांत लिंगालाई प्रांत .६	
		प्रांत लिंगालाई प्रांत .४	
		प्रांत लिंगालाई प्रांत .२	
		लाईप्रश्न लाई .३	
		लाईप्रश्न लाई .१	
तळाऱ्य तांत्रिकाम	५१ तळाऱ्याम	लाईप्रश्न लाई	५१
तळाऱ्य तांत्रिकाम	४१ तळाऱ्याम	प्रांत लिंगालाई प्रांत	४१

९. कागदकाम, पुढ्ठाकाम आणि पुस्तकबांधणी (M-7)

इयत्ता दहावी

प्रिक्स मार्ग को सुरुचि समाप्त होता

प्रदूष मार्ग (प्रकौल) पहुंच मिळाला समाप्त होता

अ.क्र	अभ्यासक्रम (संदर्भ) घटकाचे नाव	वगळलेला घटक	शेरा
तात्त्विक			
१.	कागदकाम <ol style="list-style-type: none"> १. प्रमाणबध्द आराखड्याची माहिती २. कागदी शिल्प माहिती (ओरिगामी) ३. कागद व त्याचे विविध प्रकार <ol style="list-style-type: none"> ३.१ लिहिण्याचे कागद ४ लिहिण्याचे ४ लिहिण्याचे ३.२ छापण्याचे कागद ५ लिहिण्याचे ५ लिहिण्याचे ३.३ आवरण कागद ६ लिहिण्याचे ६ लिहिण्याचे ३.४ इतर कागद 	<ol style="list-style-type: none"> १. कागदकाम <ol style="list-style-type: none"> १.१ लिहिण्याचे कागद १.१ लिहिण्याचे १.१ लिहिण्याचे १.२ छापण्याचे कागद १.२ लिहिण्याचे १.२ लिहिण्याचे १.३ आवरण कागद १.३ लिहिण्याचे १.३ लिहिण्याचे १.४ इतर कागद १.४ लिहिण्याचे १.४ लिहिण्याचे २. प्रात्यक्षिक <ol style="list-style-type: none"> १. कागद घडीकामापासून तोरण तयार करणे २. कागदापासून सूर्यफूल तयार करणे ३. कागदापासून पक्षी तयार करणे ४. जाड कागदापासून डायमंड शेप, त्रिकोणी सूची तयार करणे ५. रिकाम्या खोक्यापासून शिल्प तयार करणे ६. कागदापासून दिनदर्शिका तयार करणे. 	<ol style="list-style-type: none"> १. कागदकाम <ol style="list-style-type: none"> १.१ लिहिण्याचे कागद १.१ लिहिण्याचे १.१ लिहिण्याचे १.२ छापण्याचे कागद १.२ लिहिण्याचे १.२ लिहिण्याचे १.३ आवरण कागद १.३ लिहिण्याचे १.३ लिहिण्याचे १.४ इतर कागद १.४ लिहिण्याचे १.४ लिहिण्याचे २. प्रात्यक्षिक <ol style="list-style-type: none"> १. कागद घडीकामापासून तोरण तयार करणे २. कागदापासून सूर्यफूल तयार करणे ३. कागदापासून पक्षी तयार करणे ४. जाड कागदापासून डायमंड शेप, त्रिकोणी सूची तयार करणे ५. रिकाम्या खोक्यापासून शिल्प तयार करणे ६. कागदापासून दिनदर्शिका तयार करणे.
२.	पूरक उपक्रम <ol style="list-style-type: none"> १. कागदी पिशवी तयार करणे २. जाड कागदापासून आकर्षक पर्स तयार करणे ३. मॉजिक बॉक्स तयार करणे ४. सामानाची कागदी पिशवी तयार करणे 	<ol style="list-style-type: none"> १. कागदी पिशवी तयार करणे २. जाड कागदापासून आकर्षक पर्स तयार करणे ३. मॉजिक बॉक्स तयार करणे ४. सामानाची कागदी पिशवी तयार करणे 	<ol style="list-style-type: none"> १. कागदी पिशवी तयार करणे २. जाड कागदापासून आकर्षक पर्स तयार करणे ३. मॉजिक बॉक्स तयार करणे ४. सामानाची कागदी पिशवी तयार करणे
३.	पुढ्ठाकाम		
अ)	तात्त्विक – पुढ्ठाकाम <ol style="list-style-type: none"> १. पुढ्ठा तयार करण्याची पघ्दत २. पुढ्ठाकामाच्या वस्तूची सजावट 		
ब)	प्रात्यक्षिक – पुढ्ठाकाम <p>पुढ्ठ्यापासून खेलणी तयार करणे</p> <ol style="list-style-type: none"> १.१ पुढ्ठ्यावर हत्तीचे रेखाटन १.२ पंख हलवणारी चिमणी कागद पुढ्ठाकाम १.३ तयार लेटर रॅक १.४ डायमंड शेप १.५ शिल्प १.६ बॅग १.७ घटकोनी बॉक्स तयार करणे १.८ फ्लॉवर पॉट १.९ पर्स 	<ol style="list-style-type: none"> १.१ पुढ्ठ्यावर हत्तीचे रेखाटन १.२ पंख हलवणारी चिमणी कागद पुढ्ठाकाम १.३ तयार लेटर रॅक १.४ डायमंड शेप १.५ शिल्प १.६ बॅग १.७ घटकोनी बॉक्स तयार करणे १.८ फ्लॉवर पॉट १.९ पर्स 	<ol style="list-style-type: none"> १.१ पुढ्ठ्यावर हत्तीचे रेखाटन १.२ पंख हलवणारी चिमणी कागद पुढ्ठाकाम १.३ तयार लेटर रॅक १.४ डायमंड शेप १.५ शिल्प १.६ बॅग १.७ घटकोनी बॉक्स तयार करणे १.८ फ्लॉवर पॉट १.९ पर्स

२.	पुद्धर्यापासून तरंगचित्रे तयार करणे	माळाठ्ठऱ्या, माळजामळ	
३.	पुद्धर्यापासून लेटर रॅक तयार करणे	जिझुड लागळ	
४.	पुद्धर्यापासून घटकोनी डबा (बॉक्स) तयार करणे.	उपघटक ४	वगळलेला घटक
५.	पुद्धर्यापासून घटकोनी फुलदानी तयार करणे	उपघटक ५	वगळलेला घटक
	पूरक उपक्रम १. भिंतीवरील पुष्पपात्र (वॉल हॅंगिंग फ्लॉवर पॉट) तयार करणे.	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
६.	पुस्तकबांधणी		
अ)	तात्विक		माळाठ्ठऱ्या
१.	बांधणी कलेचा पूर्व इतिहास	किंडीम लिंगाठ्ठऱ्यामळ नुव्हापामळ .१	
२.	पुस्तक बांधणीसाठी आवश्यक साधने	(मिगाप्रोम) किंडीम प्रजाशी लिंगाठ्ठऱ्या मळार्स इंडियाली लिंगाठ्ठऱ्या इंडियामळ .१	
३.	बांधणीसाठी आवश्यक साहित्य	मळार्स इंडियाली लिंगाठ्ठऱ्या इंडियामळ .१	
४.	शिलाई प्रकाराबाबत माहिती	उपघटक ४ मधील ४.१ साधी शिलाई हा भाग सोडून उपघटक ४.२ ते उपघटक ४.९ वगळणे.	वगळलेला घटक
	४.१ साधी शिलाई	जागळ मळार्स इंडियाली लिंगाठ्ठऱ्या मळार्स .१	
	४.२ सेक्षण शिलाई	प्रिंक प्राप्त नुव्हापामळ नुव्हापामळ .१	
	४.३ सिंगल टेप शिलाई	प्रिंक स्राफ्ट नुव्हापामळ .१	
	४.४ डबल टेप शिलाई	प्रिंक निर्णिती, प्रॅट इंप्रेस्हन नुव्हापामळमळ डाए .४	
	४.५ सुतलीची शिलाई	प्रिंक स्राफ्ट	
	४.६ मल्टि सेक्षण शिलाई	प्रिंक घास्त फ्लायी नुव्हापामळार्स वागळणी .१	
	४.७ वायर स्टिचिंग शिलाई	प्रिंक घास्त फ्लायी नुव्हापामळार्स वागळणी .१	
	४.८ जुन्या पुस्तकासाठी टोचा शिलाई		
	४.९ पुस्तक बांधणीत वापरात येणाऱ्या कागदांची माहिती		
•	पुस्तक बांधणीची पूर्वतयारी	कापड व रेडीन संपूर्ण भाग वगळणे	वगळलेला घटक
•	प्रात्यक्षिक	बांधणीची ऑफिस फाईल तयार करणे वगळणे	वगळलेला घटक
		ब्लॉटिंग पॅड तयार करणे वगळणे	वगळलेला घटक

माळाठ्ठऱ्या – लांडिन

(टीप : प्रात्यक्षिकावर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य/कृती/उपक्रम हे अध्ययन–अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरुन तसेच उपलब्ध सोयी, सुविधा व परिस्थिती विचारात घेऊन देणे व पूर्ण करणे अपेक्षित आहे.)

१.१ लांडिन	प्रिंक घास्त फ्लायी नुव्हापामळार्स फ्लायी इंजिन फ्लायी लांडिन .१
१.२ लांडिन	माळाठ्ठऱ्या लिंगाठ्ठऱ्या लांडिन .१
१.३ लांडिन	लृंग प्रॅट प्राप्त .१
१.४ लांडिन	प्रॅट हायप्रेस्हन .१
१.५ लांडिन	प्रॅट .१
१.६ लांडिन	प्रिंक प्राप्त मालॉइन निर्कृड .१
१.७ लांडिन	डॉप मालॉइन .१
१.८ लांडिन	सेप .१

गृहशास्त्र, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र

(इयत्ता दहावी)

प्रिलिंगी लक्ष्मी

मानवजननापाठ १

प्रिलिंगी ६

प्रिलिंगी ४

अ.क्र	अभ्यासक्रम (संदर्भ) घटकाचे नाव	वगळलेला घटक	शेरा	
तात्त्विक भाग १. गृहशास्त्र				
१.	गृहसजावट			
	१. गृह सजावटीचे महत्त्व आणि आवश्यकता ३. फार्निचरची निवड व सुसज्ज मांडणी ५. रंगांचे उगमस्थान ७. रंगांचा उबदारपणा आणि शीतलता ९. पुष्परचना-पुष्परचनेसाठी आवश्यक वस्तु	२. सजावटीचे महत्त्व ४. रंगसंगती ६. रंगांची आपत्ती ८. रंगसंगतीचे नियम १०. पुष्परचनेचे काही नियम	उपघटक १, उपघटक २, उपघटक ३	प्रिलिंगी ५ वगळलेला घटक वगळलेला घटक वगळलेला घटक
२.	श्रमबचतीची साधने			
	१. प्रेशर कुकर ३. टोस्टर ५. ओव्हन	२. रेफ्रिजरेटर ४. मिक्सर आणि फूड प्रोसेसर ६. मायक्रोवेव्ह ओव्हन		प्रिलिंगी ५
३.	अन्नातील पोषक द्रव्ये			
	१. जीवनसत्त्वे ३. पाणी	२. खनिजे		
४.	प्रथिने			
	१. प्रथिनांची शरीरातील कार्ये ३. वनस्पतिजन्य प्रथिने असलेले पदार्थ ५. तेलबिया व कठीण कवचाची फळे ७. दूध व दूधाचे पदार्थ	२. प्रथिनांची कमतरता ४. डाळी व कडधान्ये ६. प्राणिजन्य प्रथिने असलेले पदार्थ ८. अंडी, मांस, मासे		प्रिलिंगी ५
५.	स्निग्ध पदार्थ			
	१. स्निग्ध पदार्थांचे संघटन ३. स्निग्ध पदार्थांची कमतरता ५. स्निग्ध पदार्थांची निवड व खेरेदी	२. स्निग्ध पदार्थांची शरीरातील कार्ये ४. पाकशास्त्रात वापरले जाणारे स्निग्ध पदार्थ		प्रिलिंगी ५
६.	कर्बोंदके			
	१. कर्बोंदकांची शरीरातील कार्ये ३. पिष्टमय पदार्थांचा आहारात वापर	२. कर्बोंदकांची कमतरता		प्रिलिंगी ५
७.	भाज्या व फळे			
	१. भाज्यांचे वर्गीकरण ३. भाज्या शिजवण्याची कारणे ५. भाज्यांचा दर्जा टिकवण्यासाठी तसेच पोषकतत्वांचा नाश होऊ नये यासाठी खालील गोष्टी कराव्यात फळे : फळांचे वर्गीकरण १. फळातील पोषकद्रव्ये	२. भाज्या शिजवणे ४. भाज्या शिजवण्याच्या पद्धती ६. भाज्यांची निवड व संग्रह २. फळांचा आहारात वापर	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
८.	पेय			
	१. पेयांचे वर्गीकरण	२. पेयांची कार्ये		

९.	अन्न टिकवणे	प्रात्यक्षिक, शामलास्त्र, वापर	
	१. पाश्चरायझेशन ३. खारवणे ५. साखरेचा वापर	२. गोठवणे (तळाऱ्ह) ४. बाळवणे ६. रासायनिक अन्नसंरक्षकांचा वापर	
१०.	प्रात्यक्षिक		
	कोथिंबीर वडी	तळाऱ्ह	संपूर्ण घटक वगळलेला घटक
	दाण्याचा लाडू	तळाऱ्ह .७ घटक	
	ढोकळा		तळाऱ्ह
	रोड्ह सिरप	तळाऱ्ह लिंडिलाल .९	संपूर्ण घटक वगळलेला घटक
	मिश्र कडधान्ये उसळ	तिळमास .४	तिळमास ह इतरी उपकारी .५
	थेपला	तिळमास तिळमास .२	संपूर्ण घटक वगळलेला घटक
	बटाटे वडा	तिळमी तिळमीमास .३	
	उपमा	तिळमी तिळमीमास .०३	
	मसाले भात	तिळमी तिळमीमास .५	
	शेवयाची खीर	तिळमी तिळमीमास .५	

भाग २. शरीरशास्त्र व आरोग्यशास्त्र

१.	मानवी शरीरातील विविध संस्था – भाग : १		संपूर्ण घटक
	१.१ पचनसंस्था	१.२ श्वसनसंस्था	१.३ रुधिराभिसरणसंस्था
२.	मानवी शरीरातील विविध संस्था – भाग : २		
	२.१ चेतासंस्था	२.३ उत्सर्जनसंस्था	२.२ प्रजननसंस्था
३.	आपली ज्ञानेंद्रिये		
	३.१ नाक : रचना, कार्ये व निगा	३.२ डोळा : रचना, कार्ये व निगा	आपले लिंगमास निशीर ज्ञानेंद्रिये .६
	३.३ त्वचा : रचना, कार्ये व निगा	३.४ जीभ : रचना, कार्ये व निगा	उपघटक ३.३, लिंगमास निशीर ज्ञानेंद्रिये .६
	३.५ कान : रचना, कार्ये व निगा	तिळमी तिळमीमास .३	उपघटक ३.५ वगळलेला घटक
४.	अपंगत्वाची ओळख		
	४.१ अस्थिव्यंग, अर्थ, उपयोगी साधने, प्रतिबंधक उपाय		उपघटक ४.१ ते वगळलेला घटक
	४.२ दृष्टिदोष असणारी मुले-अर्थ, उपयोगी साधने, प्रतिबंधक उपाय		उपघटक ४.५ वगळणे .८
	४.३ मानसिक दुर्बलता असणारी मुले-अर्थ, उपयोगी साधने, प्रतिबंधक उपाय		यातील प्रतिबंधक वगळणे .८
	४.४ कर्णबद्धी-अर्थ, उपयोगी साधने, प्रतिबंधक उपाय		उपाय हा भाग वगळणे .८
	४.५ बहुविकलांग (स्पॅस्टिक)		
	४.६ अध्ययन क्षमता, अध्ययन दोष, अध्ययन अधिगम	तिळमी तिळमीमास .९	संपूर्ण घटक वगळणे .९
५.	आरोग्यशास्त्र – आरोग्य		
	५.१ आरोग्यची संकल्पना		तिळमी तिळमीमास .१
	५.२ सामाजिक आरोग्य	तिळमी तिळमीमास .१	सामाजिक आरोग्य .१
६.	वैयक्तिक आरोग्य	तिळमी तिळमीमास .४	प्रमाण तिळमीमास .४
	६.१ शारीरिक आरोग्य	तिळमी तिळमीमास तिळमीमास .५	तिळमी तिळमीमास .५
	६.२ मानसिक आरोग्य	तिळमी तिळमीमास .३	ताळानक तिळमी तिळमीमास .३
७.	घरगुती अपघात व प्रथमोपचार	तिळमी तिळमीमास .६	तिळमी तिळमीमास .६
	७.१ आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटना		
	७.२ प्रथमोपचार		तिळमी तिळमीमास .६
	७.३ किरकोळ अपघातानंतरचे प्रथमोपचार	तिळमी तिळमीमास .६	प्रमाण तिळमी तिळमीमास .६
	७.४ अपघात होऊ नयेत म्हणून घेण्याची काळजी		

८.	एड्स प्रतिबंधक शैक्षणिक कार्यक्रम	संपूर्ण घटक	वगळलेला घटक
	८.१ एच. आय. व्ही. ८.३ एड्सची चाचणी	८.२ एड्सची लक्षणे ८.४ एड्स प्रतिबंधात्मक उपाय	

(टीप : प्रात्यक्षिकावर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य/कृती/उपक्रम हे अध्ययन-अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरुन तसेच उपलब्ध सोयी, सुविधा व परिस्थिती विचारात घेऊन देणे व पूर्ण करणे अपेक्षित आहे.)

अंजपांडित
वि. अ. कायनुभद्र